

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - ३

### सभावृत्तांत

दिनांक - १४/१०/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १४/१०/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा. गिता सुशिल मंचरकर - सभापती
२. मा. गोफणे अनुराधा देविदास
३. मा. जवळकर वैशाली राहूल
४. मा. नेटके सुमन राजेंद्र
५. मा. शितोळे शैलजा बाबुराव
६. मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर
७. मा. पौर्णिमा रविंद्र (आप्पा) सोनवणे

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.बहाददरपुरे - सहा.समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) आठवडा बाजार सुरु करणेबाबत - मा.अनुराधा गोफणे, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) योगा, ज्युदो-कराटे, मल्लखांब प्रशिक्षण सुरु करणेबाबत - मा.अनुराधा गोफणे, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.३) लाईट मोटार ड्रायविंग कोर्स सुरु करणेबाबत - मा.अनुराधा गोफणे,  
मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

-----

अ) दिनांक २३/०९/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २)  
सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक : ५

विषय क्रमांक : १

दिनांक : १४/१०/२०१५

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :- मा.अनुराधा गोफणे, मा. शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव -

मागील वर्षाचा तपशिल पाहता महानगरपालिकेमार्फत दिवाळी व दस-या निमित्त आठवडा बाजार घेण्यात येत होता. त्याच धर्तीवर आठवडा बाजार सुरु करणेस व त्याकामी येणारे खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : ६

विषय क्रमांक : २

दिनांक : १४/१०/२०१५

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :- मा.अनुराधा गोफणे, मा. शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव -

योगा, ज्युदो-कराटे, मल्लखांब प्रशिक्षण सुरु केल्यास महिला - पुरुष (मुलांना) त्या संधीचा लाभ घेता येईल व मानसिक व शारीरिकदृष्ट्या महिला व मुलांचा विकास होईल. सदरची योजना क्रीडा विभागामार्फत राबविण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : ७

विषय क्रमांक : ३

दिनांक : १४/१०/२०१५

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :- मा.अनुराधा गोफणे, मा. शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड परिसरातील महिलांसाठी लाईट मोटार व्हेईकल ड्रायव्हींग कोर्स (नॉन ट्रान्सपोर्ट - Non Transport) सुरु करणेबाबत संस्था नियुक्त करून कोर्सेस त्वरित सुरु करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( गिता सुशिल मंचरकर )

सभापती

महिला व बालकल्याण समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७२९/२०१५

दिनांक : १५/१०/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.